

म्, मृगराजं, राजं. — 2) = प्रधान *das Haupt, der Vorzüglichste* AK. 3,4,18,127. H. an. MED.

लक्ष्मवीथी HARIV. 4633 fehlerhaft für लक्ष्म, wie die neuere Ausg. liest.

लक्ष्मि = लक्ष्मी *Glück*, aus metrischen Rücksichten gebraucht in *वर्धन* R. 1,19,20. R. GORR. 2,18,51. 6,71,10. 82,31. 7,46,13. *संपन्न* R. SCHL. 1,19,21.

लक्ष्मी (von लग् wie लक्ष्म und लक्ष्मन्) UNĀDIS. 3,160. f. nom. लक्ष्मीम् VOP. 3,80. hier und da auch लक्ष्मी H. 226, Randgl., RAKSHITA bei UĀVAL. zu UNĀDIS., TS. TBR. Verz. d. Oxf. H. 97, a, No. 151, 1 v. u. acc. लक्ष्म्यम् AV. Am Ende eines adj. comp. erhält sich das ई auch im masc. P. 1,2,48, Sch. लक्ष्मि neutr. R. GORR. 2,33,22. 1) *Merkmal, Zeichen* NIR. 4,10. भ्रैक्ष्मी लक्ष्मीनिक्ष्माधि वाचि RV. 10,71,2. — 2) mit oder ohne पापी *ein schlimmes Zeichen, bevorstehendes Unglück, Unglück* AV. 1,18,1. 7,113,1—3. विषमं fortuna adversa VARĀH. BRH. S. 81,27. — 3) *ein gutes Zeichen* (in der älteren Sprache gewöhnlich mit पुण्या verbunden), *gute Anwartschaft, ein bevorstehendes Glück, Glück* AK. 2,8, 3,50. TRIK. 3,3,303. H. 337. an. 2,336. MED. m. 28. AV. 11,7,17. 12, 3,6. ÇAT. BR. 8,4,4, 8,11. पुण्यामिव लक्ष्मी संभावयति AIR. BR. 2,40. साक्ष्मी वा एषा लक्ष्मी यद्वन्नतो लक्ष्मियैव प्रभून्वरुन्धे TS. 2,1,5,2. श्री und लक्ष्मी VS. 31,22. ज्येष्ठलक्ष्मी TBR. 2,1,2,2; die mythol. Erklärung s. im Comm. zu d. St. und vgl. ज्येष्ठ 3) g). समयो ब्रुपिणी लक्ष्मीः कमेकं संश्रिता नरम् R. 1,1,6. नक्षत्रेण क्वास्यते लक्ष्मीर्लक्ष्मी या गतायुषाम् R. ed. Bomb. 6,46,39. प्रूरं कृतज्ञं दृष्ट्वा क्वा दं च लक्ष्मीः स्वयं मार्गति वासक्तेतोः Spr. 460. उद्योगिनं पुरुषसिंहुमुपैति लक्ष्मीः 471. अनुत्सेका लक्ष्म्याम् 1839. लक्ष्मीरुत्साक्षसंपन्नात् — नापैति 2630. जनपदैर्लक्ष्मीः समालम्ब्यताम् 4721. 4946. VARĀH. BRH. S. 71, 5. 84, 2. 93, 13. KATHĀS. 18, 204. 406. संगमो लक्ष्मीविनययोगिर्व 25,171. लक्ष्मीस्तेषां सदा स्थिरा WEBER, KRSHNĀG. 231. लक्ष्म्या विपर्यये R. 2,22,29. *विवर्त* DHĪRTAS. 74,16. वीतव्यसनम् u. s. w. प्रविशति सदा लक्ष्म्यः Spr. 2882. नरपतिं *das Glück eines Fürsten* VARĀH. BRH. S. 4,20. कलत्रवत्तमात्मानमवरोधे मक्ष्म्यपि | तथा मेने मनस्विन्या लक्ष्म्या च वसुधाधिपः || *die gute Genie eines Fürsten* RAGH. 1,32. 12,26. या लक्ष्मीर्नलुलिप्ताङ्गी वैरिशोपितकुङ्कुमैः Spr. 2478. जितेन्द्रियस्य नृपतेः — भवति स्वलिता लक्ष्म्यः कीर्तयश्च नभःस्पृशः 4076. 4791. साम्राज्यलक्ष्मीलीलाम्बुज KATHĀS. 23, 69. RĀGA-TAR. 3,175. लक्ष्मीश्चन्द्रगुप्ते निवेशिता so v. a. *die königliche Würde* KATHĀS. 3,123. तमया रोचते लक्ष्मीर्ब्राह्मी *die Herrlichkeit der Brahmanen* BHĀG. P. 9, 13,40. *Reichthum*: लक्ष्म्या परमया युतः (कुबेरः) MBH. 3,12004. त्णामिव लघु लक्ष्मीर्नैव तान्मंरूपाद्धि Spr. 82. लक्ष्म्या परिपूर्णाः 2632. लक्ष्मी कृत्वार्थिसात्कृत्स्नाम् RĀGA-TAR. 3,18. — 4) *Schönheit, Anmuth, Pracht* H. 1312. H. an. MED. HALĀJ. 3,27. शिरसः HARIV. 4788. देहस्य R. 4,16,4. MBH. 3,2410. मुखस्य Spr. 1693. स्वप्रभां R. 2,94,21 (103,21 GORR.). चन्द्रे 3,70,5. 5,1,21. मलिनमपि किंमंशोर्लक्ष्म लक्ष्मी तनोति ÇĀK. 19. KUMĀRAS. 3,49. VIKR. 23. जलदं Spr. 1427. लावण्यं KATHĀS. 43,114. KIR. 3,39. RĀGA-TAR. 1,104. 3,361. am Ende eines adj. comp. KIR. 3, 32. BHĀG. P. 2,2,10. — 5) personif. als *Göttin des Glückes und der Schönheit* (oft neben श्री) HARIV. 1337. लक्ष्मीर्लक्ष्मीरूपेण दानवानां वधाय ist Durgā 3279. 6613. 9498. 14027. R. 3,32,26. KUMĀRAS. 1,44. Spr. 2164. 2631. गुणिनं जनमालोक्य — लक्ष्मीः कुरङ्गीव ह्ररं ह्ररं पला-

यते 4020. पाटलिपुत्रं क्षेत्रं लक्ष्मीसरस्वत्योः KATHĀS. 3,78. लक्ष्मीः सा (कन्या) क्षागतेह नः 33, 8. गृहे लक्ष्म्यो मान्या सततमबला मानविभवैः VARĀH. BRH. S. 74,4. पतिलक्ष्म्याः so v. a. *ein Liebling der Glücksgöttin* 61, 18. als Gattin der Sonne (neben श्री) PURUSHASŪKTA in Ind. St. 9,9. als Gattin Praḡāpati's (neben श्री) MAHĀNĀR. UP. ebend. 2,82. entsteht bei der Quirlung des Meeres MBH. 1,1155. जलधिमुतया लक्ष्म्या DHĪRTAS. 77,5. Gattin Dharma's und Mutter Kāma's MBH. 1,2578. HARIV. 11525. 11535. 12452. 12482. VP. 34. 119, N. 12. MĀRK. P. 50,20. Schwester (Mutter nach VP. 82) Dhātār's und Vidhātār's MBH. 1,2615. Gattin Nārājaṇa's oder Vishṇu's AK. 1,1,4,22. TRIK. 1,1,41. 3,3, 303. H. 226. H. an. MED. HĀR. 224. HALĀJ. 1,31. MBH. 1,7332. HARIV. 12308. R. 5,23,26. NRS. TĀP. UP. in Ind. St. 9,98. 103 (neben श्री). VP. 60.82. Verz. d. Oxf. H. 76, b, 24. Gattin Dattātreja's MĀRK. P. 18,39. fgg. = सीता ÇABDAR. im ÇKDR. — N. der Dākshājaṇi in Bharatāçrama Verz. d. Oxf. H. 39, b, 26. eine Manifestation der Prakṛti 23, a, 27. *कवच* 26, a, 19. 94, a, 33. *मन्त्राः* 93, b, 5. *पल्ल* 94, b, 10. 96, b, 1. लक्ष्म्या धारणीयत्वम् 3. 4. — 6) Bez. verschiedener *glückbringender Pflanzen*: = ऋद्धि AK. 2,4,3,31. MED. = वृद्धि MED. = प्रियङ्गु H. an. = फलिनी MED. = स्थलपद्मिनी, कृशिका und शमी RĀGAN. im ÇKDR. — SUÇR. 1,71, 16. — 7) Bez. der 11ten Kalā des Mondes Verz. d. Oxf. H. 18, b, 26. — 8) N. zweier Metra: a) 4 Mal ————— Ind. St. 3,383. — ß) 4 Mal ————— COLEBR. Misc. Ess. II, 161. (IX,8). — 9) *die Gattin eines Helden* (वीरयोषित्) ÇABDAR. im ÇKDR. — 10) = द्रव्य und मुक्ता RĀGAN. im ÇKDR. — 11) ein Frauennamen ÇUK. in LA. (III) 37,3. HALL 183. — Vgl. षं (f. *Unglück* auch R. 3,72,25. SUÇR. 1,180,12. Spr. 4869. adj. *unschön*: अलक्ष्मीणि वेश्मनि R. GORR. 2,33, 22; in den Nachträgen ist die Stelle Spr. 3383 zu streichen), *श्रुति*, जय, मन्त्र, यजुर्लक्ष्मी, राजं (unter 1) noch hinzuzufügen *die gute Genie eines Fürsten* und VET. in LA. (III) 25,16), राजं.

लक्ष्मीक am Ende eines adj. comp. von लक्ष्मीः *Glück, Reichthum* gaṇa उरःप्रभृति zu P. 5,4,151. पुण्या ÇAT. BR. 8,4,4,11. 3,4,3. गतं R. GORR. 1,60,17. पूर्णा KATHĀS. 20,181. अलक्ष्मीकतम *der allerunglücklichste* Spr. 3585. पुत्रसंक्रातं *dessen königliche Würde auf den Sohn übergegangen ist* UTTARAR. 10,17 (14,15).

लक्ष्मीकात् m. *der Geliebte der Lakshmi* d. i. Vishṇu Verz. d. Oxf. H. 237, b, 36. GĀNMĀSHṬĀMĪVRATAKATHĀ im ÇKDR.

लक्ष्मीकुलतत्र n. Titel einer Schrift Verz. d. Oxf. H. 104, a, 19. 20.

लक्ष्मीकुलार्णव m. desgl. HALL 197.

लक्ष्मीगृहं n. *die Wohnstätte der Lakshmi*, Bez. *der rothen Lotusblüthe* TRIK. 1,2,34.

लक्ष्मीचरित्र n. Titel eines Werkes ÇKDR. u. रात्रिवासम्.

लक्ष्मीजनार्दन n. Lakshmi und Gānārdana; in einem Çālagrama: एकद्वारे चतुश्चक्रं नवीननीरेदापमम् । लक्ष्मीजनार्दनं ज्ञेयं रक्षितं वनमालया ॥ BRAHMAVAIV. P., PRAKṚTIK. im ÇKDR.

लक्ष्मीताल m. 1) *eine Palmenart*, = श्रीताल RĀGAN. im ÇKDR. — 2) Bez. *eines best. Tactes* SAṆGĪTARATĀK. im ÇKDR.

लक्ष्मीत्व n. *das Lakshmi-Sein*: सीतायाः Schol. zu R. ed. Bomb. 6,17,35.